

November 11, 2022

BSE Limited

1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE scrip code: 500302

Dear Sir / Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 NSE symbol: PEL

Sub: Submission of copy of newspaper advertisement for Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement published today i.e. on Friday, November 11, 2022 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), in respect of Postal Ballot Notice.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours truly, For **Piramal Enterprises Limited**

Bipin Singh Company Secretary

Encl.: a/a

MUMBAI BENCH-IV C.P.(CAA)/166/MB/2022

C.A.(CAA)/253/MB/2021

In the matter of Sections 230 to 232 other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time;

AND In the matter of Scheme of Arrangement of Exacta Fluid

Engineering Co. Private Limited (Transferor Company with Fluidline Valves International Private Limited (Transferee Company)

Exacta Fluid Engineering Co. Private Limited (CIN: U11201MH2011PTC219763) 401, 'A' Poonam Chambers, 115 Dr Annie Besant Road,

Worli, Mumbai 400018 ... Transferor Company

Fluidline Valves International Private Limited (ICIN: U74120MH2012PTC235149)

401, 'A' Poonam Chambers, 115 Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400018 ...Transferee Company

NOTICE OF PETITION

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented Scheme of Arrangement of Exacta Fluid Engineering Co. Private Limited (Transferor Company) with Fluidline Valves International Private Limited (Transferee Company) which was admitted by the Hon'ble NCLT, Mumbai Bench on 21st day of October, 2022. The said Petition is fixed for final hearing before the Hon'ble NCLT on 30th day of November, 2022 or so soon thereafter. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate notice of his/ her intention signed by him/ her or his/ her advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition the grounds of opposition or a copy of Affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same For Exacta Fluid Engineering Co

Advocate Yahva Batatawala. Office No. 22A. Vasudev Mansion. Cawasji Road Opp. Yazdani Bakery,

Fort, Mumbai – 400 001 Email id: Yahya.b239@gmail.com Mobile No. 9930480782

Date: 11.11.2022 Place: Mumbai

PIRAMAL ENTERPRISES LIMITED

Private Limited

Private Limited

Zahir Hawa

And Fluidline Valves Internationa

CIN: 124110MH1947PLC005719

Piramal Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070

Tel No.: +91 (22) 3802 3000/4000 Fax No.: +91 (22) 3802 3884 Email Id: complianceofficer.pel@piramal.com Website: www.piramal.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Piramal Enterprises Limited ('the Company'), pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act'), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules'), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020 General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 and General Circular No. 3/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars'), and other applicable laws, rules and regulations, if any, seeking approval of the Members of the Company, by way of Postal Ballot, only through remote e-voting process, in relation to the following Resolution(s) as set out in the Postal Ballot Notice dated October 31, 2022 ('Postal Ballot Notice').

- Ordinary Resolution for appointment of Bagaria & Co LLP, Chartered Accountants as the Joint Statutory Auditors of the Company: and
- 2. Special Resolution for appointment of Mr. Gautam Doshi as an Independent Director of the Company

The Company has sent the Postal Ballot Notice on Thursday. November 10, 2022, only through electronic mode, to those Members whose names are recorded in the Register of Securities Depository Limited ('NSDL') and Central Depository Services (India) Limited as on Friday, November 4, 2022 ('Cut-off Date') and who have registered their e-mail addresses with the Company / Depository Participants ('DPs'). Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice, postal ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to Members for this Postal Ballot.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.piramal.com, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off Date shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in the total paid-up equity share capital of the Company, as on the Cut-off Date. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences on Saturday, November 12, 2022 from 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, December 11, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the same will not be allowed to change subsequently

The Members whose e-mail addresses are not registered with the Company/DPs, may register the same with Link Intime India Private Limited, Registrar & Transfer Agent ('RTA') of the Company. The procedure to register e-mail address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Postal Ballot Notice in detail.

Mr. Bhaskar Upadhyay, failing him Mr. Bharat Upadhyay, failing him Mr. Mitra Ratnani of N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer, to conduct the postal ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot Notice shall be declared not later than two working days from the conclusion of the remote e-voting. The said results along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website at www.piramal.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and simultaneously be communicated to BSE and NSE, where the equity shares of the Company are listed

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholder's available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request to Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or at NSDL 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

For Piramal Enterprises Limited

Place: Mumbai **Bipin Singh** Date: November 10, 2022 **Company Secretary**

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

GOREGAON EAST UDYAMI MITRA: Goregaon (East), Mumbai - 400 063,

Maharashtra • Tel. No. (022) 2927 7094 • Email: cb15017@canarabank .com

[Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules. 20021 /hereas, the undersigned being the Authorized Officer of Canara Bank Goregaon (East) Udyami Mitra. under Se inancial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s or epay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this otice could not be served on the concerned borrower/guarantors A. copy of this notice is available with the undersigned and the concerned orrower/guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. lowever, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank Goregaon (East) Udyami Mitra

DEMAND NOTICE

within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to **Canara Bank** Goregaon (East) Udyami Mitra. (Rs in Lakhs)

	Name & Address of Borrower/ Guarantor	Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	as on (Inclusive of Interest & Costs)	NPA Date
I	Mr. Amit Sunil Jadhav (Borrower) S/o- Sunil Vithal Jadhav Sri Sunil Vithal Jadhav(Guarantor) S/o- Vithal Krishnaji Jadhav Both Address Are. 4/7, Rang Udyan, Sitla Devi Road, Mahim, Mumbai - 400016.	07.11.2022	Flat Number 402, 4 th Floor, A wing admeasuringabout32.320sq.Mtrs.carpet area in A wing of Building Known as BhoomiTrivas,PlotNo.09,Sector34C,At Village Kharghar, Taluka Panvel, District Raigad.	(Rupees Eight Lakh Thirty One Thousand Six Hundred Seventy	29.10.2022
ı	If the concerned horrower shall fail to make navn	nent to Canar	Bank Goregaon (Fast) Ildavami Mitra	Branch as aforesaid the	n the Canara

t the concerned borrower shall fall to make payment to **Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch** as aforesaid, then the **Canara** Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch shall proceed against the above secured assets under Sectio 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower / Guarantors are invited towards ubsection 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank, Goregaon (East) Udayami Mitra Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishmentand / or penalty in accordance with the SARFAESI Act. Date: 09.11.2022

Authorized Officer, For Canara Bank Place: Goregaon East, Mumbai

heubach

Heubach Colorants India Limited

(formerly Clariant Chemicals (India) Limited) Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806

Registered Office: Reliable Tech Park, Thane Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Tel: 022 7125 1000; Fax: 022 7125 1228 Website: www.Heubach.com

Email: investor.relations_India@clariant.co

STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Lakhs) Sr ended ended Ended **Particulars 30-09-2022** 30-09-2021 No 30-09-2022 31-03-2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from operations 19,015 19,538 41,307 84818 Profit/ (Loss) before tax and Exceptional Item 2,543 4950 1,072 596 Profit/ (Loss) before tax after Exceptional Item 440 1,911 596 4950 Profit/(Loss) after tax (773) 436 321 4332 Total Comprehensive Income for the period (775) 470 317 4439 [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital 2.308 2.308 2.308 2308 (Face value: ₹ 10 per share) Earnings per share (of ₹ 10 each) (3.35)1.89 1.39 18.77 Basic & Diluted (from continuing operations)

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited quarterly financial result for the quarter and six months ended September 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial result is available on the Stock Exchange Websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.heubach.com)
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 09, 2022.

For Heubach Colorants India Limited

Place : Mumbai Date: Nov 09, 2022 **Managing Director** DIN: 01983066

Regd. & Corporate Office: Plot no. B-26, Institutional Area, Sector-32, Gurugram, Haryana-122001 CIN: L30103HR1983PLC026142. Website: www.omaxauto.com.

Email: investors@omaxauto.com, Phone: +91-124-4343000, Fax: +91-124-2580016

		For t	he quarter e	nded	Half yea	ır ended	Year Ended
	Postlantas.	September		September	September		
	Particulars	30, 2022	30, 2022	30, 2021	30, 2022	30, 2021	31, 2022
_		<u> </u>		(Unaudited)			(Audited)
l	Revenue from Operations	5,964.23	7,034.86	4,360.22	12,999.09	8,452.73	22,220.20
II.	Other Income	267.62	300.17	696.91	567.79	1,074.28	3,157.06
	Total Income (I + II)	6,231.85	7,335.03	5,057.13	13,566.88	9,527.01	25,377.26
IV.	Expenses:						
	Cost of Materials Consumed	4,660.34	4,775.32	3,071.50	9,435.66	5,902.74	16,416.05
	Change in inventories of Finished						
	Goods and work in progress.	0.42	215.28	(5.65)	215.70	65.45	59.05
	Employee Benefits Expense	491.71	711.98	627.39	1,203.69	1,250.92	2,729.17
	Finance Cost	676.95	638.64	747.93	1,315.59	1,413.31	2,846.71
	Depreciation & Amortisation						
	expense	499.64	589.13	329.31	1,088.77	614.01	1,522.87
	Other Expenses	828.04	1,065.55	927.91	1,893.59	1,744.46	5,527.87
	Total Expenses	7,157.10	7,995.90	5,698.39	15,153.00	10,990.89	29,101.72
V.		.,	.,	-,	,	,	
	items and tax (III-IV)	(925.25)	(660.87)	(641.26)	(1,586.12)	(1,463.88)	(3,724.46)
V/I	Exceptional items- Gain	(020.20)	(000.01)	(011120)	(1,000112)	(1,100.00)	5,994.33
	Profit/ (Loss) before tax from						0,004.00
VI	ordinary activities (V- VI)	(925.25)	(660.87)	(641.26)	(1,586.12)	(1,463.88)	2,269.87
	(1) Current tax	(923.23)	(000.07)	(041.20)	(1,300.12)	(1,403.00)	2,209.07
		4 440 50	(405.00)	(202.20)	4 004 07	(E40 E7)	(70.00)
	(2) Deferred tax charge/(credit)	1,449.59	(165.22)	(303.29)	1,284.37	(510.57)	(76.60)
X	Profit / (Loss) for the period/	(0.074.04)	(405.05)	(000 00)	(0.000.10)	(0=0.04)	
_	year (VII-VIII)	(2,374.84)	(495.65)	(337.97)	(2,870.49)	(953.31)	2,346.47
X	Other Comprehensive Income						
	(i) Items that will not be						
	reclassified to profit and loss:-						
	(a) Actuarial gains/losses of						
	defined benefit plans		-	-	-	-	-
	(b) Tax impacts on above (ii) Income tax relating to items		-	-	-	-	-
	that will not be reclassified to						
	profit or loss:- (a) Valuation gains/(losses) on						
				(00.04)		4.00	
	derivative hedging instruments (b) Tax impact on above		-	(26.91) 6.77	-	4.92 (1.24)	-
	Total Other Comprehensive Income		-	(20.14)		3.68	-
VI	Total Comprehensive Income for			(20.14)	-	3.00	
۸ı	the period/year (IX+X (Comprising						
	. , , , , ,						
	Profit/(Loss) and Other Comprehensive	(0.074.04)	(405.05)	(050.44)	(0.070.40)	(0.40.00)	0.040.47
	Income for the period / year)	(2,374.84)	(495.65)	(358.11)	(2,870.49)	(949.63)	2,346.47
ΧI	Paid-up equity share capital			0.45	0.45		0.455.55
	(Face value of Rs. 10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82
ΧI	Earning per share (In Rs.)						
	(a) Basic	(11.10)	(2.32)	(1.58)	(13.42)	(4.46)	10.97
	(b) Diluted (not annualised)	(11.10)	(2.32)	(1.58)	(13.42)	(4.46)	10.97

- The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held or November 10, 2022 and approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2022. The Company is primarily engaged in manufacturing of Sheet Metal Components for various customers and with
- $geographical \ area\ of\ India\ and\ accordingly\ there\ are\ no\ reportable\ operating\ or\ geographical\ segments.$ Accounting for Deferred Tax has been done in accordance with Ind AS 12. The Deferred Tax Assets has been recognised in accordance with the principle laid down in Ind AS 12, by recognising tax consequences of differences between the carrying amounts of assets and liabilities and their tax base.
- The financial results for the quarter and half year ended September 30, 2022 are being published in the newspapers as per the format prescribed under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The financial results are available on the Company's website www.omaxauto.com and on the website of BSI (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- The Statement includes the results for the guarter and half year ended September 30, 2022, which were subjected to
- limited review by the auditors. Corresponding previous period figures have been reclassified /regrouped and rearranged wherever necessary

For and on behalf of the Board of Directo **DEVASHISH MEHTA**



B & A LIMITED

CIN - L01132AS1915PLC000200 Regd. Office:- Indu Bhawan, Mahatma Gandhi Road, Jorhat - 785 001

E-mail: cosect@barooahs.in: Website: www.barooahs.com EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (Re in Lacevoent otherwise stated)

			Standalone		(Consolidated	
SI. No.	Particulars	3 months ended 30.09.2022	3 months ended 30.09.2021	6 months ended 30.09.2022	3 months ended 30.09.2022	3 months ended 30.09.2021	6 months ended 30.09.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1)	Total Income from Operations	7,162.13	7,042.26	9,924.76	10,856.20	10,622.48	17,350.27
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	2,285.08	2,211.29	1,825.39	2,667.74	2,791.73	2,676.02
3)	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and / or Extraordinary items)	2,285.08	2,211.29	1,825.39	2,668.77	2,790.43	2,678.80
4)	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and / or Extraordinary items)	2,285.08	2,211.29	1,825.39	2,503.97	2,621.40	2,377.73
5)	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	after tax)]	2,285.08	2,211.29	1,825.39	2,503.97	2,621.40	2,377.73
6)	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	310.00	310.00	310.00	310.00	310.00	310.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as on 31.03.2022			7,460.84			11,120.01
8)	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	1. Basic (Rs.)	73.71	71.33	58.88	78.29	80.80	71.19
	2. Diluted (Rs.)	73.71	71.33	58.88	78.29	80.80	71.19

Notes:

(www.baroaahs.com)

The above standalone and consolidated financial results of the Company and the Group (B & A Limited - the parent company and B & A Packaging India Limited - the subsidiary company together referred to as "the Group") respectively, have been referred to as "the Group") the Audit Committee and approved by the Board of Directors of the parent company at their respective meetings held on 10th

The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly and half yearly financial results are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and on the Company's website

Place : Kolkata Date: 10th November, 2022 Somnath Chatteries DIN: 00172364

By Order of the Board of Directors

SHARAD FIBRES & YARN PROCESSORS LIMITED

CIN:-LI7110MH1987PLC043970

19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPT, 2022

PART - II STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPT, 2022 ANNEXURE I

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPT 22

(Rs in lakhs PARTICULARS Standalone Yearly TYPE PERIOD ENDING Quarter Ended Half Year Ended 30.09.22 30.09.21 31.03.22 NO. OF MONTHS 30.09.22 30.06.22 30.09.21 (Audited) 3 Month 3 Month 6 Month 6 Month 3 Month 12 Month 1 Total Income from Operations 16.587 0.023 0.001 0.000 0.024 19.663 2 Net Profit/ (Loss) for period (before tax (12.125 (2.338 (14.094) (22.303)(40.022 exceptional and /or extraordinary items# (1.969) 3 Net Profit/ (Loss) for period (before tax, (12.125)(2.338)(14.094)(22.303)(40.022)after exceptional and /or extraordinary Net Profit/ (Loss) for period (after tax, after exceptional and /or extraordinary items#) Total Comprehensive Income for the (1.969) (12.125) (2.338) (14.094) (22.303) (40.022) Period (comprising Profit/ Loss for the period (after tax) and (other comprehensive income after tax) 436.64 436.64 436.64 436.64 436.64 436.64 **Equity Share Capital** Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited balance sheet of the Previous Year) 8 Earning Per Equity Share (of Rs. 10/- each) (for discontinued & Continuing Operation) (a) Basic -0.05 -0.28 -0.05 -0.32-0.51 -0.92 (b) Diluted -0.05 -0.05 -0.32 -0.51 -0.92

Note:

- . The above is an extract of the detailed format of Standalone Quarterly results as on 30/09/2022 with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial Results are aviilable on the websites of the Stock Exchange(s) and the lisited entity (www.sharadfibres.co.in)
- b. The impact on net profits/loss, total comprehensive income or any other relevant financial items due to changes in accounting policies shall be disclosed by mean of a footnote.

Sharad Fibres and Yarn Processors Limited

Date: 10.11.2022

Jyoti Nankani MANAGING DIRECTOR

PAISALO

PAISALO DIGITAL LI

REGD. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019 Tel: +91 11 43518888 Fax: + 91 11 43518816 Web: www.paisalo.in CIN: L65921DL1992PLC120483 अर्थः समाजस्य न्यासः

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(₹ in Lacs except EPS) **Quarter Ended** Half Year Ended Year Ended 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 **Particulars** 30.09.2022 | 30.09.2021 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations 12028.91 9943.86 23293.11 19112.94 39222.33 Net Profit for the period 3259.60 6132.57 5198.73 10715.47 (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items Net Profit for the period before Tax 3259.60 2911.74 6132.57 5198.73 10712.16 (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit for the period after tax 2419.34 2135.93 4506.56 3830.34 7925.07 2135.93 4506.56 7925.07 Total Comprehensive Income for the period 2419.34 3830.34 [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 4490.22 4229.22 4490.22 4229.22 4391.22 (Face value of Re. 1/- per share) Reserves excluding Revaluation Reserves 97954.68 (as per balance sheet of previous accounting Year) Securities Premium Account 38091.52 19952.02 38091.52 19952.02 31211.02 113408.73 113408.73 Net worth 91268.82 91268.82 | 103603.16 **Outstanding Debt** 180315.62 143170.86 180315.62 | 143170.86 | 167595.54 Debt Equity Ratio 1.65 1.61 2.04 2.04 1.61 Earnings per Share (of Re. 1 each) (not annualised) Basic (In Rs.) 0.54 0.51 1.01 0.91 1.87 1.87 Diluted (In Rs.) 0.54 0.51 1.01 0.91 Capital Redemption Reserve 250.00 250.00 250.00 250.00 250.00 Debenture Redemption Reserve Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicab

Interest Service Coverage Ratio Notes:

Debt Services Coverage Ratio

1) The key standalone financial information of the Company is as under

	Quarte	r Ended	Half Yea	Year Ended	
Particulars	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	10677.73	9112.31	20870.70	17463.61	35639.82
Profit before tax	3222.89	2895.31	6067.34	5163.33	10639.08
Profit after tax	2391.15	2123.53	4456.72	3803.61	7871.44

- The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchange(s) under Regulations 33,52 & 63 of SEBI (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), as amended from time to time. The full format of the Results are available on the website of the Company (i.e. www.paisalo.in) and on the websites of the Stock Exchange(s) (i.e. BSE-www.bseindia.com and NSEwww.nseindia.com).
- For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (i.e. BSE-www.bseindia.com and NSE-www.nseindia.com) and can be accessed on the website of the Company (i.e. www.paisalo.in).
- These Results have been prepared in accordance with India Accounting Standards (IND-AS) notified by the Ministr
- Earnings per equity share for all previous period have been readiusted according to Sub-division of One Equity Share
- of face value of Rs. 10 each to Ten Equity Shares of face value of Re. 1 each.

 The above results have been reviewed by the Audit Committee in their meeting held on November 10, 2022 and approved by the Board of Directors of Paisalo Digital Limited (the Company) in their meeting held on November 10,

For and on behalf of Board of Directors (SUNIL AGARWAL) Managing Director

Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicab

Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicable Not Applicab





Place : Gurugram Dated : November 10, 2022







(Managing Director)

(DIN:07175812)

(Whole-Time Director

(DIN:01175243)







Place: New Delhi Date: 10.11.2022



















अक्कलकोट येथून स्वामी समर्थ पादुका पालखीचे प्रस्थान

सोलापूर, दि.१० : अक्कलकोट श्री. स्वामी समर्थ अञ्चछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी विश्वरन्त प्रमुख अमोलराजे भोसले गेल्या नेतृत्वाखाली वर्षापासून न्यासाकडून स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. यंदाचे २६ वे वर्ष असून, श्री. स्वामी समर्थ महाराज की जय... ! च्या जयघोषात गुरुवारी श्रोक्षेत्र अक्कलकोट येथून प्रस्थान झाली. दरम्यान या परिक्रमेचा श्रुभारंभ देवर-थानचे मुख्य पुरोहित प.पू.वे.शा.स.मोहनराव गोविंदराव पूजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित प.पू अण्णु महाराज पुजारी आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवरऱ्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या पद्काचे पूजन करून करण्यात आले. महाप्रसादालयात पूजन, शमीविध्नेश मंदिर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ, श्री खंडोबा मंदिर येथील पूजना नंतर परिक्रमा ही सोलापुर कडे मार्गस्थ झाली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मु बई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला,

सस्मीरा बिल्डींग, सस्मीरा रोड, वरळी, मुंबई-४०० ०३० चौकशीची जाहीर नोटीस

बदल अर्ज क्रमांक ACC/H.O /4395/2022

सार्वजनिक न्यासाचे नाव **"आकार पॅरेंट असोशिएशन",** P.T.R. No. F-20807(M) बाबत. **श्री. विजय जयराम गोरे** रिपोर्टींग ट्रस्टी

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **श्री. विजय जयराम गोरे**, यानी खाली नमुद केलेली स्थावर मिळकत उपरोक्त न्यासाच्या रेकॉर्डवर घेण्याकरिता मा. सहा. धर्मादाय आयुक्त, बृहन्सुंबई विभाग, मुंबई यांच्यासमोर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ अन्वये वरील बदल अर्ज या कार्यालयात दाखल केला आहे. सदर बदल अर्जाच्या अनुषगाने मा. सहा. धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे खालील नमुद केलेल्या मुद्यावर चौकशी करणार आहेत :--(१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

स्वरूपांचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

स्थावरू मिळकत (वूर्णन्): जिल्हा व रजिस्टर तुकडी सिंधुदुर्ग, तालुका व पोट तकडी मालवण पैकी गाव मौजे गोळवण येथील स्थावर मिळकती. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तालुका व पंचायत समिती मालवण पैकी गांव मौजे गोळवण येथील गोळवण- कुमामे ग्रामपंचायत हद्दीतील स्थावर मिळकती.

खरेदी दिलेल्या मिळकतीचा सर्व्हे वर्णनाचा तपशिलः-								
सर्व्हे नं.	हिस्सा नं.	क्षेत्र. हे.आर.पॉ.	आ. रू. पै.	जमिनीचा प्रकार				
१९२ (१४७)	L	9-७२-० ख. ०-२२-०	0-69	कलमबाग				

खरेदी दिलेल्या मिळकतीच्या चतुःसिमा खालीलप्रमाणे

पर्वेस: श्री. नाईक वगैरे याची मिळकत. पश्चिमेस: श्री परब व नाईक वगैरे याची मिळकत, **उत्तरेसः** श्री. संतोष गोपाळ केळुसकर यांची मिळकत, **दक्षिणेसः** श्री नाईक व सावत याची मिळकत

9-88-0

किंमत रु. १,१०,०००/- (अक्षरी रुपये एक लाख दहा हजार फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस देवसाचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानत आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शक्क्यानिशी आज दिनाक १३/१०/२०२२ रोजी दिलीँ



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुबई विभाग, मुबई

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः पलंट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 दूर::०१७६२-२२५०४०, फॅक्स::०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

२०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ.	तपशील		संपलेली तिमाही अलेखापरिक्षित			संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित	
क्र.		३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२
۹ क	गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	40.69	६६.५४	943.89	928.34	२८३.३७	६१२.१७
२ क	नलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा						
	शेष साधारण बाबनंतर#)	(२२.८०)	(92.99)	(94.03)	(३४.९१)	(२२.९७)	(99.40)
३ क	रपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
	शेष साधारण बाबनंतर#)	(२२.८०)	(92.99)	(94.03)	(३४.९१)	(२२.९७)	(99.40)
४ क	न्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
fa	शेष साधारण बाबनंतर#)	(२२.८०)	(92.99)	(94.03)	(३४.९१)	(२२.९७)	(99.40)
4 क	गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)	' '					
31	गणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२२.८०)	(92.99)	(94.03)	(३४.९१)	(२२.९७)	(99.40)
६ भ	रणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40	489.40
	ाखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(१२८५.२०)
८ उ	त्पन्न प्रतिभाग (द.म.रू.५/-) (खेंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
मृ		(0.98)	(0.90)	(0.93)	(0.30)	(0.98)	(0.90)
सं	ौमिकृत	(0.98)	(0.90)	(0.93)	(0.30)	(0.98)	(0.90)

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक / अर्धवर्षा वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पूनर्विलोकन करण्यात आले आणि १०.११.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले.

3. #– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले

मुकट पाईप्स लिमिटेडकरिता सही / (रुपिंदर सिंग अहलवालिया)

दिनांक: १०.११.२०२२ तिकाणः राजपरा

द्रीआयएन-०१२३९४८३



सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड

(सीआयएन: एल४५२०३एमएच२०१०पीएलसी२००००५) नोंदणीकृत कार्यालय: १८, सुयोग इंडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, एलबीएस मार्ग, विक्रोंळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. दूर.:०२२-२५७९५५१६/२५७७८०२९; ई-मेल:investor@sgfrl.com, वेबसाईट:www.sgfrl.com

०१ एप्रिल, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपलेल्या लेखा वर्षाकरिता अलेखापरिक्षित नफा व तोटा अहवाल

		(रु.लाखात, नमु	द केलेल्या व्यतिरिक्त)
अ.	तपशील	३०.०९.२०२२ रोजी	३१.०३.२०२२ रोजी
क्र.		रक्रम	रक्रम
۶.	कार्यचलनातून महसूल	६२६२९६.९६	८०५२४०.९१
٦.	इतर उत्पन्न	१५६०४.६८	७७५.७६
₹.	एकूण उत्पन्न (१+२) रु.	६४१९०१.६४	८०६०१६.६७
٧.	खर्च		
	वापरलेल्या साहित्याची किंमत	(२४३.६५)	(२४२.६२)
	कर्मचारी लाभ खर्च	१३९८६५.५२	१७८७००.८८
	वित्त खर्च	७८०४९.८६	१६७५६५.९६
	घसारा आणि कर्जमाफी खर्च	३३००६६.०७	६६४६६८.३५
	इतर खर्च	१८४३१७.१८	४८८९२६.७२
	एकूण खर्च रु.	७३२०५४.९८	१४९९६१३.२९
ن و.	अपवादात्मक व विशेष साधारण बाब व करपूर्वी नफा (-३-४)रु.	(९०१५३.३४)	(६९३५९६.६२)
ξ.	अपवादात्मक बाब	-	-
७.	अपवादात्मक बाब व करपुर्व नफा (५-६)	(९०१५३.३४)	(६९३५९६.६२)
ሪ.	विशेष साधारण बाब	_	_
۶.	करपुर्व नफा (७-८)	(९०१५३.३४)	(६९३५९६.६२)
90.	कर खर्च:		
	१. चालू कर	-	_
	२. स्थगित कर	-	-
११.	अविरत कार्यचलनातून कालावधीसाठी नफा/(तोटा)	(९०१५३.३४)	(६९३५९६.६२)
१२.	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा)	_	-
? 3.	अविरत कार्यचलनातून कर खर्च	_	-
१४.	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) (१२-१३)	_	-
१५.	कालावधीकरिता नफा/(तोटा) (११+१४)	(९०१५३.३४)	(६९३५९६.६२)
१६.	उत्पन्न प्रतिभाग		
	१. मुळ उत्पन्न प्रतिभाग	(0.00)	(०.०५)
	२. सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग	(0.00)	(0.04)

१. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

२. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेडकरिता

> > शिवशंकर लातुरे

ठिकाण: मुंबई दिनांक: १० नोव्हेंबर, २०२२ डीआयएन:०२०९०९७२

This is to inform the General Public that following share certificates of M/s Excel Crop Care Ltd having its registered office at 184-87, S V Road, Gaothan, Jogeshwari (w), Mumbai,

00047 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.					
lame of the Shareholder/s	Folio No.	Certificate	Distinctive Number/s		
		Nos.		Shares	
rabhakar Vishwanath Sahani	P0001114	4743	1222908 to 1224000	1093	
radip Devdhar Sahani.					

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such

aim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101,1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (W) Mumbai - 400083 Tel- 022-49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Shri Pradipkumar Devdhar Sahani

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड सीआयएनः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंब्र (प. मुंबई-४०००८९. **दुरध्वनी:**+९१-२ँ२-४२४६३९९९, **फॅक्स**:+९१-२२-२५२५१५८ँ९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

सूचना - अंतरिम लाभांशाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाने (कंपनी) गुरूवार, १० नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रति इकिटी शेअर (प्रत्येकी रु. २ चे दर्शनी मूल्य) ह.o.९o/- (४५%) अंतरिम लाभांश घोषित केला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता कंपनीच्या इकिटी शेअर्सवर अंतरिम नाभांश देण्याच्या उद्देशाने बोर्डाने मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

अंतरिम लाभांश सोमवार. ०५ डिसेंबर. २०२२ रोजी दिला जाईल: अ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना; आणि

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांच संदर्भात सर्व सदस्यांना

वित्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटीएक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर (टीडीएस) कापन घेणे आवश्यक आहे.

नर्वसाधारणपणे, टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी, सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारकडे आयर्ट नायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा शेअर्स ग्रास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिहून कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया ायव्हेट लिमिटेड (युनिट: मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड) सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in / investors@maninfra.com वर सोमवार, २१ नोव्हेंबर

लाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण. भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे. ज्यांचे ई-मेल आयडी अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्या अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर देखील पुजब्ध केले जाईल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वजावट न केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमूट केलेली कागदपत्रे ईमेल आयडी: investors@maninfra.com वर सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी प्रबमिट करावीत जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता

दुर्गेश डिंगणक

थकबाकी

रिकॉल सूचना

एकूण

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिक दिनांक: १०.११.२०२२

ग्राहकाचे नाव

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४ नोंदणीकृत कार्यालयः मॅरेथॉन फ्युचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.)

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष ३०.०९.२२ 30.09.29 30.09.22 30.09.29 ३१.०३.२२ 30.08.22 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ___ कार्यचलनातून एकूण महसूल २५१.८२ ७१.२४ 00.32 \$3.80 **१४**१.५६ 9२६.२५ निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व) ७१.९८ 44.93 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) £8.20 0.00 98.88 09.90 29.40 44.93 . करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफ 49.88 4.00 \$8.09 40.22 २१.२९ 39.22 संस्थेचे नफा/(तोटा) चे हिस्सा 3.38 3.38 9.0६ ٩.0६ नफ्यातील हिस्सानंतर कालावधीकरिता निव्वब नफा (८+९) 49.88 9.98 90.83 €0.4८ 22.34 80.26 कालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न 49.88 9.98 90.83 €0.4८ 22.34 80.26 समभाग भांडवल ७८९.२२ ७८९.२२ ७८९.२२ ७८९.२२ ७८९.२२ ७८९.२२ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) अ. मूळ ईपीएस 0.93 0.26 0.84 0.92 ब. सौमिकत ईपीएस 0.93 0.84

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिः						
			एकत्रित			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	७१.२४	۷٥.३२	६३.४७	१४१.५६	9२६.२५	२५१.८२
अपवादात्मक बाबपुर्व कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)	ξ 8. 20	9.92	୩୪.୪६	७१.९८	२९.५०	44.93
निव्वळ नफा/(तोटा) (करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर)	६ ४.२०	0.02	१४.४६	७१.९८	२९.५०	५५.९३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	49.88	4.00	90.83	40.22	२१.२९	३९.२२
संस्थेचे नफा/(तोटा) चे हिस्सा	0.4८	0.23	9.00	0.69	2.93	8.93
नफ्यातील हिस्सानंतर कालावधीकरिता निव्वळ	l			l		
नफा (८+९)	42.02	Ę.09	99.83	4८.0३	२३.४२	83.34
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	42.02	Ę.09	99.83	4८.0३	२३.४२	83.34
समभाग भांडवल	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)	l i					
अ. मूळ ईपीएस	0.६६	٥.0٥	0.98	0.08	0.30	0.44
a alfraca anthun	0.55	00/	0.00	0.100	0.20	0.144

टिप: (अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली 30 सप्टेंबर, २०२२ रोजी सपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी सपंलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्य www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरित

सही/

(डीआयएन:००१३५६०२)

ठिकाण: मंबर्ड संचालक व मख्य कार्यकारी अधिकार दिनांक: ०९.११.२०२२

ॲक्सिस बँक लिमिटेड जाहिर सूचना - सोन्याचे दागिने म्हणून तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलावाकरिता

कर्जदारांना, विशिष्टपणे आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक खरेदीदारांना सूचित केले जाते की खाली दिलेल्या खात्यांमधील सोन्याच्या दागिन्यांचा सार्वजनिक लिलाव ॲक्सिस बॅंकेद्वारे खाली नमूद केलेल्या शाखेत आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

खाली नमूद केलेल्या कर्जदारांनी ॲक्सिस बँक लिमिटेडकडून सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर (गोल्ड लोन सुविधा) सुरक्षेसाठी बँकेच्या नावे क्रेडि सुविधेचा लाभ घेतला आहे. कर्जदार/जामीनदारांना मागणी सूचना जारी करण्यात आल्या आणि कर्जदार/जामीनदारांना त्यांच्या थकबाकीची रक्कम सुव कर्ज सुविधेसाठी भरण्यासाठी बोलावण्यात आली. कर्जदार/जामीनदार थकीत कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे, बँकेला तार ठेवण्यास विवश आहे आणि तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची ई-लिलाव विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिवा करण्याचे प्रस्तावित केले आहे, विशेषत: **२१.११.२०२२ रोजी दुपारी १२.३० ते ३.३० वा.** येथे मालमत्तेच्या अनुसूचीत वर्णन केले आहे.

कर्ज खाते क्र.

	,7-1 GHA 37-1	रक्कम रू.	दिनांक	वजन
	शाखेचे नाव :- अंबरनाथ ठाणे (म			
सुरेंद्र कुमार अर्जुनराव अरिगा	XXXXXXXXXXXX2739	310000	22-07-2022	119.450
	शाखेचे नाव:- अंधेरी पूर्व, मुंबई (ग	महाराष्ट्र)		
अरुण व्ही शर्मा	XXXXXXXXXXX1022	142000	03-09-2022	51.100
कांचन उत्तम रणदिवे	XXXXXXXXXXXX2105	575533	22-07-2022	168.230
	शाखेचे नाव:- भाईंदर (प), मुंबई (महाराष्ट्र)	,	
चैन सिंग पहाड सिंग राजपुत	XXXXXXXXXXX5200	65491	28-07-2022	27.560
चैन सिंग पहाड सिंग राजपुत	XXXXXXXXXXXX0511	43104	28-07-2022	18.840
. 3	शाखेचे नाव:- भिवंडी (महार	(ब्रा		
बीबी आसमा निसार अहमद कादीर	XXXXXXXXXXXX0403	592248	22-07-2022	206.180
महादेवी रमेश गरड	XXXXXXXXXXXX4216	25697	06-06-2022	9.720
नहायमा रचरा गर्ड	शाखेचे नाव:- बोरिवली (प), मुंबई		00 00 2022	3.720
सूरज सभाजीत चौहान	XXXXXXXXXXXXXX8793	42057	28-07-2022	13.840
सूर्य समायात पाहान	शाखेचे नाव:- दहिसर (प), मुंबई (20 07 2022	13.040
			02.00.2022	45.200
मनिष कुमार	XXXXXXXXXXXXX2685	130464	03-09-2022	45.290
	शाखेचे नाव:- डोंबिवली पूर्व, मुंबई	·	25.00.2022	00.250
अनु बाळू म्हात्रे	XXXXXXXXXXXXX5873	235138	25-08-2022	90.250
मित्तल कांती शाह	XXXXXXXXXXXXX0287	1654931	20-05-2021	585.220
प्रज्ञा अनिल राणे	XXXXXXXXXXXX5588	922799	11-08-2022	343.640
यश प्रसाद जोशी	XXXXXXXXXXX8686	589568	18-07-2022	227.610
यश प्रसाद जोशी	XXXXXXXXXXX4568	488259	09-06-2022	189.490
यश प्रसाद जोशी	XXXXXXXXXXXX8635	427377	18-07-2022	184.220
	शाखेचे नाव:- घणसोली, नवी मुंबई			
सचिन गंगाधर नवरत्ने	XXXXXXXXXXX4318	125197	18-06-2022	44.400
	शाखेचे नाव:- घाटकोपर (पूर्व), मुंबई	ई (महाराष्ट्र)		
अरूणासलाम	XXXXXXXXXXXX1103	199229	03-09-2022	60.400
सुरूश केवलराम गहलोत	XXXXXXXXXXXX1279	70072	11-08-2022	24.100
	शाखेचे नाव:- कल्याण (प), (म	हाराष्ट्र)		
हमजा इरफान डोलारे	XXXXXXXXXXXX5374	265286	18-07-2022	93.710
हेमा भास्कर शेट्टी	XXXXXXXXXXXXX3014	155500	22-07-2022	58.680
	शाखेचे नाव:- मिरा रोड, मुंबई (म	ाहाराष्ट्र)		
प्रतिक प्रकाश कोटीयन	XXXXXXXXXXX5591	52862	12-09-2022	22.700
	शाखेचे नाव:- मुरबाड, ठाणे (मा	हाराष्ट्र)		
संगिता कैलास मडाके	XXXXXXXXXXX9061	79164	06-08-2022	64.220
	शाखेचे नाव:- नालासोपारा (प), मुंब	ई (महाराष्ट्र)		
आशिष दुबे	XXXXXXXXXXXXX0415	119613	03-09-2022	40.680
मुकुंद कुशा नाईक	XXXXXXXXXXX5621	238666	18-07-2022	84.940
	शाखेचे नाव:- नेरूळ (पूर्व), मुंबई ((महाराष्ट्र)		
जयपाल पवन शर्मा	XXXXXXXXXXXXX8241	334088	22-06-2022	123.500
संतोष कुमार केदारसिंग राजपूत	XXXXXXXXXXX4297	91204	09-06-2022	62.870
*	शाखेचे नाव:- रानडे रोड, डीए मुंबई	(महाराष्ट्र)		
मानत हरेंद्रनाथ मंडल	XXXXXXXXXXXXX2624	74453	03-09-2022	22.300
2 0 (11 1 1 0 0 1	शाखेचे नाव:- सायन, मुंबई (मह			
नसिमुल्लाह जमाल खान	XXXXXXXXXXXXXX161	48827	18-06-2022	15.000
	शाखेचे नाव:- ठाणे (महारार			
	XXXXXXXXXXXX6814	528866	22-07-2022	161.300
ानमा नरुत्र मानुसारा।	शाखेचे नाव:- उल्हासनगर (मह		22 07-2022	101.500
निये गराना विकित्त	शाखच नाव:- उल्हासनगर (मह	राष्ट्र) 212528	18-06-2022	73.970
हिरो ठाकूरदास विजिऱ्या			10-00-2022	73.370
	शाखेचे नाव:- उल्हासनगर (पूर्व), ठाप		05.00.2002	27.500
भाविका महेश राघानी	XXXXXXXXXXXXX1347	81885	05-09-2022	27.560
सुनिल प्रताप अहुजा	XXXXXXXXXXXX1164	139763	22-07-2022	46.350
->-0	शाखेचे नाव:- वाकोला, मुंबई (म		20.27.27	4.0
राजेश निशाद आकलू	XXXXXXXXXXX1427	41430	28-07-2022	14.000
	शाखेचे नाव:- वाशी, मुंबई (मह		, ,	
भिकाजी महादेव सावंत	XXXXXXXXXXXX2088	253395	03-09-2022	102.600
		475351	25-08-2022	165.250
सुशील सुखदेव बलामे	XXXXXXXXXXX1721			
सुशील सुखदेव बलामे	XXXXXXXXXXX1721 शाखेचे नाव:- विरार (महारा	ष्ट्र)		
सुशील सुखदेव बलामे 		128000	03-09-2022	48.360
	शाखेचे नाव:- विरार (महारा		03-09-2022 03-09-2022	48.360 29.680
दिलीप कृष्णालाल गुप्ता दिलीप कृष्णालाल गुप्ता	शाखेचे नाव:- विरार (महारा XXXXXXXXXXX8846	128000		
दिलीप कृष्णालाल गुप्ता	शाखेचे नाव:- विरार (महारा XXXXXXXXXXX8846 XXXXXXXXXX2178	128000 73099	03-09-2022	29.680

एक्सिस बँक लि. ला कोणतीही पूर्वसूचना न देता खाते काढण्याचा /लिलावाची तारीख बदलण्याचा अधिकार आहे. लिलाव दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत ऑनलाइन https://gold.samil.in वर होणार आहे. तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया दिलेल्या वेबसाइटवर लॉग इन करा https:// gold.samil.in ठिकाण: महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी - ॲक्सिस बॅंक लि.



पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

CIN: L24110MH1947PLC005719 नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क,

अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम मुंबई-४०००७०. वर.का.:९१-२२-३८०२३०००/४०००, फॅक्स क्र.९१-२२-३८०२३८८४, वेबसाईट:www.piramal.com, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com

टपाल मतदान सूचना व ई-वोटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि कलम ११० च्या तरतुदीनुसार आणि इतर सर्व लागू तरतुदी, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व २२ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) (अंमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदलासह किंवा पुर्नजोडणीसह) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दि.१५ जून, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दि.२३ जून, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.३/२०२२ दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि अन्य इतर कायदा, अधिनियम व विनियमानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) नमुद खालील ठरावांवर रिमोट ई-वोटिंगने टपाल मतदान प्रक्रियेमार्फत कंपनीच्या सदस्यांद्वारे मंजूर करावयाचे नियोजित आहे.

१) कंपनीचे संयुक्त वैधानिक लेखापरिक्षक म्हणून बगारिया ॲण्ड कंपनी एलएलपी, सनदीलेखापाल यांच्या नियुक्तीकरिता सर्वसाधारण ठराव.

) कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. गौतम दोशी यांच्या नियुक्तीकरिता विशेष ठराव.

कंपनीने सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर, २०२२ (नोंद दिनांक) रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) व सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडकडून प्राप्त लाभार्थी मालकांची यादी/सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या सर्वांना विद्युत स्वरुपात मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सूचना पाठिवली आहे आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद केले आहेत त्यांनाही ई-मेल पाठविले आहे. तद्नुसार सूचनेची वास्तविक प्रत, टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेलें व्यवसाय प्रतिसाद लिफाफे सदर टपाल मतदानासाठी सदस्यांना पाठविले जाणार नाहीत.

सदर सूचना कंपनीच्या www.piramal.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्य्रिरेटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांची नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या यादीत/सदस्य नोंद पुस्तकात नावे नमुद आहेत त्यांना सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा अधिकार असेल. भागधारकांचे मतदान अधिकार हे निश्चित तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर असतील. जर कोणी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. कंपनीने त्यांच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंगचा कालावधी शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार, ११ डिसेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डीपीकडे नोंद नाहीत त्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद करून घ्यावेत. आरटीएकडे ई-मेल नोंद करण्याची प्रक्रिया आणि रिमोट ई-वोटिंगची प्रक्रिया सूचनेत सविस्तर नमुद केली आहे.

एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव एन.एल. भाटीया ॲण्ड असोसिएटस्चे श्री. भास्कर उपाध्याय, यांच्या गैरहजेरीत श्री. भरत उपाध्याय, त्यांच्या गैरहजेरीत श्री. मित्रा रतनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग समाप्तीपासून २ कामकाजाच्या दिवसात टपाल मतदानाचा निकाल घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.piramal.com आणि एनएसडीएलच्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल.

काही प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि भागधारकांकरिताचे फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्य्) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्रमांक १८००-१०२०-९९०/१८००-२२-४४-३० किंवा श्रीमती सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना ई-मेल evoting@nsdl.co.in वर संपर्क करावा किंवा एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे कळवावे.

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांकः १० नोव्हेंबर, २०२२

सही/-बिपीन सिंग कंपनी सचिव